

बारामती (पुणे) येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे
नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व
संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय
स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

शासन निर्णय क्रमांक: एएमसी-२०२१/प्र.क्र.१४७/२१/शिक्षण-१

९ वा मजला, गो.ते.रुग्णालय संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ००९.

दिनांक: २० जुलै, २०२१.

प्रस्तावना:-

केंद्र शासनाच्या आरोग्य विषयक धोरणाचा भाग म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राव्यतिरिक्त भारतीय चिकित्सा पद्धती सोबत इतर चिकित्सा पद्धतींचा प्रचार, प्रसार करण्याकरीता स्वतंत्र आयुष (आयुर्वेद, योगा, युनानी, सिध्द, होमिओपॅथी) मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. जनतेला आरोग्य सेवा अत्यंत प्रभावी व परिणामकारकपणे देण्यासाठीच आयुष मंत्रालय कार्य करत आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग देखील सदरील कार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याअंतर्गत आयुर्वेद महाविद्यालयांमार्फत दर्जेदार आयुर्वेद शिक्षण घेवून आयुर्वेद पदवीधर समाजात येत आहेत व समाजाचे आरोग्य सुदृढ राहाण्यासाठी सेवा प्रदान करत आहेत.

त्यानुषंगाने आयुर्वेदाचा पायाभुत सिध्दांत “स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्” साध्य करण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवेतील आयुर्वेद तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेऊन बारामती, पुणे येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने सदर प्रस्ताव मा.मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास आता दिनांक ०४.०७.२०२१ रोजीच्या मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

केंद्र शासन व केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद (CCIM), नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून बारामती, पुणे येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे.

२. या महाविद्यालयासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र “अ” मध्ये दर्शविल्याप्रमाणे विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करून विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.
३. सदर महाविद्यालयांशी संलग्नित अनुषंगिक आयुर्वेद रुग्णालयासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र “ब” मध्ये दर्शविल्याप्रमाणे विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करून विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.
४. या महाविद्यालय व अनुषंगिक रुग्णालयांसाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व खर्चास विवरणपत्र “क” मध्ये दर्शविल्याप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.
५. प्रस्तावित नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयासाठी केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषदेच्या (CCIM) मानकांनुसार पद निर्मिती, बांधकाम, यंत्रसामुग्री व देखभाल, आवर्ती खर्च व बाह्यस्रोत खर्च यासाठी येणाऱ्या एकूण अंदाजित रुपये ३००.७८५ (अनावर्ती खर्च रुपये १८५.३२ कोटी व पहिल्या पाच वर्षांकरिता आवर्ती खर्च रुपये ११५.४६५ कोटी) इतका निधी विवरणपत्र “ड” मध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध करून त्याप्रमाणे खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
६. तसेच, पाचव्या वर्षाप्रमाणे आवश्यक आवर्ती खर्चासाठी प्रति वर्षी सुमारे रुपये ३०.२८५ कोटी इतका निधी उपलब्ध करून त्याप्रमाणे खर्चास मान्यता देण्यात येत आहे. संचालक, आयुष संचालनालय, मुंबई यांनी सन २०२२-२३ ते २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये आवश्यक ती अर्थसंकल्पिय तरतूद करून घ्यावी. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार अतिरिक्त नियतव्यय विहित प्रक्रियेनुसार उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
७. मा.मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध करून घेण्यात येऊन त्या जागेत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
८. या महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांकरिता आवश्यक असणारी स्वच्छता, आहार, सुरक्षा, वस्त्र स्वच्छता ही सर्व कामे बाह्यस्रोतामार्फत राबविण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदरची कामे जाहीर निविदा प्रक्रियेमार्फत ठेकेदारांची नियुक्ती करून शासनाच्या पूर्व मान्यतेने करून घेण्यात यावीत.
९. हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक- १५१/१४७५, दिनांक २३.०६.२०२१ रोजीच्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक-३४७/व्यय-१३,

दिनांक २९.०६.२०२१ रोजीच्या अभिप्रायानुसार आणि मा.मंत्रीमंडळाच्या दिनांक ०४.०७.२०२१ रोजीच्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०७२०१५३१२३६२१३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.श्री.पुं.कोतवाल)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राज्यपाल सचिवालय, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद मुंबई यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, मुंबई यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
४. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव, विधानभवन, मुंबई.
८. मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव, विधानभवन, मुंबई.
९. मा.राज्यमंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१०. सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, निर्माण भवन, नवी दिल्ली.
११. सचिव, आयुष मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली
१२. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
१३. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, मंत्रालय, मुंबई.
१५. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
१६. संचालक, आयुष संचालनालय, मुंबई.
१७. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.

१८. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (पाच प्रती)
१९. जिल्हाधिकारी, पुणे.
२०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १ / २ महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
२१. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
२२. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती.
२३. सर्व अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालये.
२४. सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२५. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
२६. निवडनस्ती (शिक्षण-१).

शासन निर्णय क्रमांक: एएमसी -२०२१/प्र.क्र.१४७/२१/शिक्षण-१, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,
दिनांक- २० जुलै, २०२१ चे सहपत्र

विवरणपत्र “अ”

महाविद्यालयाकरिता आवश्यक पदे व त्यावरील पाच वर्षांचा अंदाजित खर्च

(रुपये कोटीत)

अ.क्र.	संवर्ग	बाब	महाविद्यालयास आवश्यक पदे व अंदाजित खर्च
१.	वर्ग-१	पदे	२९
		खर्च	२३.९६
२.	वर्ग-२	पदे	१८
		खर्च	८.७५
३.	विद्यावेतनाची पदे	पदे	१००
		खर्च	२.३२
४.	वर्ग-३(नियमित पदे)	पदे	५७
		खर्च	१२.९७
५.	काल्पनीक पदे वर्ग-३ (बाह्यस्रोताने)	पदे	५२
		खर्च	२.७६
६.	वर्ग-४ (कंत्राटी)	पदे	०२
		खर्च	०.२०
	एकूण	पदे	२५८
		खर्च	५०.९६

विवरणपत्र “ब”

रुग्णालयाकरिता आवश्यक पदे व त्यावरील पाच वर्षांचा अंदाजित खर्च

(रुपये कोटीत)

अ.क्र.	संवर्ग	बाब	आवश्यक पदे व अंदाजित खर्च
१.	वर्ग -१	पदे	०
		खर्च	०
२.	वर्ग-२	पदे	१३
		खर्च	६.९१
३.	वर्ग-३	पदे	११३
		खर्च	३२.३५
४.	वर्ग - ४ (कंत्राटी)	पदे	१००
		खर्च	११.००
५.	अर्धवेळ विशेषज्ञ	पदे	१०
		खर्च	३.७४
	एकूण वार्षिक वेतन	पदे	२३६
		खर्च	५४.००

विवरणपत्र “क”

महाविद्यालय व रुग्णालयाकरिता आवश्यक बांधकामावरील चार वर्षांचा अंदाजित खर्च
(रुपये कोटी)

अ. क्र.	इमारतीचे स्वरूप	बांधकाम चौ.मि.	वर्षनिहाय खर्च				एकूण अंदाजित खर्च
			प्रथम वर्ष	द्वितीय वर्ष	तृतीय वर्ष	चतुर्थ वर्ष	रु.६१६०० प्रति चौ.मि. दराने
१.	प्रशासकीय इमारत (महाविद्यालय)	३००	०.९८	०.८७	०	०	१.८५
२.	प्रशासकीय इमारत (रुग्णालय)	१५०	०.९३	०	०	०	०.९३
३.	मुख्य ग्रंथालय	२००	१.२३	०	०	०	१.२३
४.	अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विभाग	४९५०	१९.२९	६.४३	४.७८	०	३०.५
५.	रुग्णालय इमारत (आंतररुग्ण, बाह्यरुग्ण विभागांसह)	३५००	२१.५६	०	०	०	२१.५६
६.	व्याख्यान गृहे	८०० (१६० चौ.मि. X ५)	२.६	२.३३	०	०	४.९३
७.	परीक्षा गृहे	६०० (३०० चौ.मि. X २)	३.७	०	०	०	३.७
८.	केंद्रिय प्रयोगशाळा इमारत	१००	०.६२	०	०	०	०.६२
९.	वसतिगृह	२०० मुले	७०००	२२.७४	२०.३६	०	४३.१०
		२०० मुली					
	एकूण (अ)	१७६००	७३.६५	२९.९९	४.७८	०	१०८.४२
१०.	कर्मचारी आवास						
	वर्ग-१ (८० चौ.मि.X३० सदनिका)	२४००	५.४६	५.४५	२.३४	१.५३	१४.७८
	वर्ग-२ (६० चौ.मि.X२० सदनिका)	२००	२.७४	२.७३	१.१७	०.७५	७.३९
	वर्ग-३ (४० चौ.मि.X६० सदनिका)	२४००	५.४६	५.४५	२.२३	१.६४	१४.७८
११.	हर्बल गार्डनसह कम्पाउंड व प्रात्यक्षिक कक्ष, सर्व्हट खोली, पंपिंग हाऊस, साधनसामुग्री खोली	१००	०.३३	०.२९	०	०	०.६२
१२.	खेळाचे मैदान	४००	०.५	०.५	०	०	१
१३.	अतिथी विश्रामगृह (८० चौ.मि. X १० खोली)	८००	१.३	१.३	१.३	१.०३	४.९३
१४.	पदवीदान समारंभ सभागृह	३००	०.४९	०.४९	०.४९	०.३८	१.८५
१५.	अधिष्ठाता आवास	११५	०.७१	०	०	०	०.७१

१६.	नर्सस क्वार्टर्स (२५ चौ.मि. X ७१ सदनिका)	१७७५	४.०४	४.०४	१.७३	१.१३	१०.९४
	एकूण (ब)	९४९०	२१.०३	२०.२५	९.२६	६.४६	५७
	एकूण (अ) + (ब)	२७०९०	९४.६८	५०.२४	१४.०४	६.४६	१६५.४२

टिप : बांधकामाचे दर हे सन २०१९-२० च्या उपलब्ध दरसुचिच्या दरानुसार आकारण्यात आले आहेत.
बांधकाम खर्चामध्ये प्रतिवर्ष १०% वाढ होऊ शकते.

विवरणपत्र “ड”

महाविद्यालय व रुग्णालय स्थापनेचा पाच वर्षांचा एकूण खर्च

(रुपये कोटी)

अ. क्र.	खर्चाचा तपशिल	प्रथम वर्ष	द्वितीय वर्ष	तृतीय वर्ष	चतुर्थ वर्ष	अंतिम वर्ष	एकूण खर्च
१.	महाविद्यालय इमारत व विद्यार्थी वसतीगृह बांधकाम	९४.६०	५०.२४	१४.०४	६.५४	०	१६५.४२
२.	यंत्रसामुग्री, उपकरणे व देखभाल खर्च						
	महाविद्यालय	१०.००	३.४३	२.८०	०.०७	०.०८	१६.३८
	रुग्णालय	३.००	०	०	०	०	३.००
३.	यंत्रसामुग्री देखभाल खर्च						
	महाविद्यालय	०.००	०.००	०.०९	०.०९	०.०८	०.२६
	रुग्णालय	०.००	०.०५	०.०६	०.०७	०.०८	०.२६
	एकूण अनावर्ती खर्च	१०७.६	५३.७२	१६.९९	६.७७	०.२४	१८५.३२
७.	महाविद्यालयीन वर्ग-१, वर्ग-२, विद्यमान पदे, वर्ग-३, वर्ग -४ (कंत्राटी) व अर्धवेळ विशेषज्ञ पदांच्या वेतनावरील अंदाजित खर्च	५.०७	७.७९	१०.४९	१२.८५	१४.७६	५०.९६
८.	रुग्णालयीन वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, वर्ग-४ (कंत्राटी) व अर्धवेळ विशेषज्ञ पदांवरील अंदाजित खर्च	८.८३	९.७२	१०.७०	११.७५	१३.००	५४.००
९.	बाह्यस्रोत खर्च	१.५६	१.७१	१.८९	२.०७	२.२८	९.५१
१०.	आवर्ती खर्च(दैनंदिन)	०.१४	०.१८	०.२०५	०.२२५	०.२४५	०.९९५
	एकूण आवर्ती खर्च	१५.६	१९.४	२३.२८५	२६.८९५	३०.२८५	११५.४६५
	आवर्ती + अनावर्ती खर्च	१२३.२	७३.१२	४०.२७५	३३.६६५	३०.५२५	३००.७८५